

IG Prison

Answer Key for Jailor Post Online Exam dated 05th Jan 2014

Slot 2 (From 3:30 pm to 5:00 pm)

| | | |
|-------------------------------------|------------|-----------------------------------------------------------------|
| <input type="checkbox"/> | Q.1 | I always read the newspaper before.....work. |
| Options : | | |
| | 1 | start |
| | 2 | to start |
| <input checked="" type="checkbox"/> | 3 | starting |
| | 4 | started |
| <input type="checkbox"/> | Q.2 | Liz is from Edinburgh. She There all her life |
| Options : | | |
| | 1 | is living |
| <input checked="" type="checkbox"/> | 2 | has lived |
| | 3 | lives |
| | 4 | lived |
| <input type="checkbox"/> | Q.3 | That bag is too heavy for you.Let me.....you. |
| Options : | | |
| | 1 | helping |
| | 2 | to help |
| <input checked="" type="checkbox"/> | 3 | help |
| | 4 | helped |
| <input type="checkbox"/> | Q.4 | "Did you use a dictionary.....the letter ?" |
| Options : | | |
| | 1 | to translating |
| | 2 | for translating |
| | 3 | for translate |
| <input checked="" type="checkbox"/> | 4 | to translate |
| <input type="checkbox"/> | Q.5 | A computer is not a substitute for human brain _____ a support. |
| Options : | | |
| | 1 | and |
| <input checked="" type="checkbox"/> | 2 | but |
| | 3 | though |
| | 4 | yet |
| <input type="checkbox"/> | Q.6 | A French man was doing experiment _____ a metal. |
| Options : | | |
| | 1 | by |

| | | |
|--|---|------|
| | 2 | for |
| | 3 | from |
| | 4 | with |

Q.7 Can you drive?' 'No,.....a car but I want to learn

Options :

| | | |
|--|---|---------------------|
| | 1 | I never drove |
| | 2 | I'm never driving |
| | 3 | I've never driven |
| | 4 | I was never driving |

Q.8 Choose from the alternatives,the synonym of:excuse

Options :

| | | |
|--|---|--------|
| | 1 | escape |
| | 2 | pardon |
| | 3 | forgo |
| | 4 | forget |

Q.9 Choose the correct alternative. My brother enjoys -----

Options :

| | | |
|--|---|---------------------|
| | 1 | Playing the cricket |
| | 2 | Playing cricket |
| | 3 | At playing cricket |
| | 4 | Playing a cricket |

Q.10 Choose the correct synonym for 'clever' from the following:

Options :

| | | |
|--|---|-------------|
| | 1 | honest |
| | 2 | handsome |
| | 3 | intelligent |
| | 4 | horrible |

Q.11 Complete the sentence. I've..... Many times.

Options :

| | | |
|--|---|----------------|
| | 1 | been London |
| | 2 | been to London |
| | 3 | to London |
| | 4 | London |

Q.12 Complete the sentence. I haven't..... Yet.

Options :

| | | |
|--|---|---------------|
| | 1 | having dinner |
| | 2 | had dinner |
| | 3 | take dinner |
| | 4 | taking dinner |

Q.13 Complete the sentence. I've never..... Australia

Options :

| | | |
|--|---|-------------------|
| | 1 | to |
| | 2 | been to Australia |
| | 3 | goes |
| | 4 | had been |



Q.14

Find the opposite word to PROSPERED

Options :

| | | |
|--|---|------------|
| | 1 | Declined |
| | 2 | Progressed |
| | 3 | Improved |
| | 4 | Decomposed |



Q.15

He is _____ of the faculty in the class.

Options :

| | | |
|--|---|-----------------|
| | 1 | best teacher |
| | 2 | the best member |
| | 3 | a teacher |
| | 4 | the teacher |



Q.16

I was eager to know _____ the Police found the thief.

Options :

| | | |
|--|---|------|
| | 1 | why |
| | 2 | That |
| | 3 | how |
| | 4 | when |



Q.17

If you her she would have come. Choose the appropriate option:

Options :

| | | |
|--|---|------------|
| | 1 | call |
| | 2 | called |
| | 3 | had called |
| | 4 | would call |



Q.18

Krishna is neither at home _____ at school.

Options :

| | | |
|--|---|---------|
| | 1 | or |
| | 2 | nor |
| | 3 | neither |
| | 4 | also |



Q.19

Mark and Liz are married.They Married for five years.

Options :

| | | |
|--|---|-----------|
| | 1 | Have been |
| | 2 | Has been |
| | 3 | Had been |

| | | |
|-------------------------------------|-------------|-------------------------------------------------------------------------------------|
| | 4 | Haven't been |
| <input type="checkbox"/> | Q.20 | My friend.....for me when I arrived. |
| Options : | | |
| | 1 | waited |
| | 2 | has waited |
| <input checked="" type="checkbox"/> | 3 | was waiting |
| | 4 | has been waiting |
| <input type="checkbox"/> | Q.21 | Nobody but ____ was present. |
| Options : | | |
| | 1 | Me |
| <input checked="" type="checkbox"/> | 2 | I |
| | 3 | Myself |
| | 4 | Mine |
| <input type="checkbox"/> | Q.22 | Pioneer' is a person ----- |
| Options : | | |
| | 1 | Who leads an organization |
| <input checked="" type="checkbox"/> | 2 | Who begins something for the first time |
| | 3 | Who brings everything near |
| | 4 | Who paves path for the revolution |
| <input type="checkbox"/> | Q.23 | Radium is used _____ a cure for tumours. |
| Options : | | |
| | 1 | to |
| <input checked="" type="checkbox"/> | 2 | as |
| | 3 | from |
| | 4 | of |
| <input type="checkbox"/> | Q.24 | Some friends of ours are staying with us at the moment.Theyhere since Monday. |
| Options : | | |
| | 1 | has been |
| <input checked="" type="checkbox"/> | 2 | have been |
| | 3 | had been |
| | 4 | had |
| <input type="checkbox"/> | Q.25 | The boys entered the big house _____ disappeared. |
| Options : | | |
| | 1 | but |
| <input checked="" type="checkbox"/> | 2 | and |
| | 3 | to be |
| | 4 | and so |
| <input type="checkbox"/> | Q.26 | अमेरिकेच्या वल्ड ट्रेड सेंटरवर दहशतवादी हल्ला केव्हा झाला ? |
| Options : | | |
| <input checked="" type="checkbox"/> | 1 | 11 सप्टेंबर 2001 |

| | | |
|--|---|------------------|
| | 2 | 12 सप्टेंबर 2001 |
| | 3 | 25 सप्टेंबर 2001 |
| | 4 | 26 सप्टेंबर 2001 |



Q.27

' इटस् नॉट अबाऊट बाईक : माय जर्नी बॅक टू लाईफ ' हे स्वतः च्या कर्करोगाशी दिलेल्या लढयाबाबत चेआत्मचरीत्र कोणत्या महान खेळाडूचे आहे ?

Options :

| | | |
|-------------------------------------|---|--------------------|
| | 1 | युवराज सिंग |
| <input checked="" type="checkbox"/> | 2 | ग लान्स आर्मस्ट्रॉ |
| | 3 | मायकेल शुमेकर |
| | 4 | इमान खान |



Q.28

. ' पाणी पंचायत ' हया संकल्पनेचे जनक कोण ?

Options :

| | | |
|-------------------------------------|---|------------------|
| <input checked="" type="checkbox"/> | 1 | विलासराव साळुंखे |
| | 2 | अण्णा हजारे |
| | 3 | डॉ. राजेंद्रसिंह |
| | 4 | बाबा आमटे |



Q.29

. ' मानवी अधिकार दिन ' कोणत्या दिवशी साजरा केला जातो ?

Options :

| | | |
|-------------------------------------|---|-------------|
| <input checked="" type="checkbox"/> | 1 | 10 डिसेंबर |
| | 2 | . 1 डिसेंबर |
| | 3 | 31 ऑक्टोबर |
| | 4 | . 1 मे |



Q.30

. _____ हा पृथ्वीवरील सर्वात लहान खंड आहे .

Options :

| | | |
|-------------------------------------|---|------------------|
| | 1 | A. ग्रीनलॅंड |
| | 2 | B. युरोप |
| | 3 | C. उत्तर अमेरिका |
| <input checked="" type="checkbox"/> | 4 | ऑस्ट्रेलिया |



Q.31

. _____ हा 'भारतरत्न' नंतरचा दुसऱ्या क्रमांकाचा नागरी पुरस्कार आहे.

Options :

| | | |
|-------------------------------------|---|------------|
| | 1 | अर्जुन |
| | 2 | पद्मश्री |
| | 3 | पद्मभूषण |
| <input checked="" type="checkbox"/> | 4 | पद्मविभूषण |



Q.32

. _____ हि जगातील सर्वात लांब नदी आहे.

Options :

| | | |
|-------------------------------------|---|--------------|
| | 1 | अमेझॉन |
| <input checked="" type="checkbox"/> | 2 | नाईल |
| | 3 | सिंधू |
| | 4 | ब्रम्हपुत्रा |

**Q.33**

. अलीकडेच निधन पावलेले 'स्टीव्ह जॉब्स' हे कोणत्या कंपनीशी संबंधित होते?

Options :

| | | |
|-------------------------------------|---|--------------|
| <input type="checkbox"/> | 1 | मायक्रोसॉफ्ट |
| <input checked="" type="checkbox"/> | 2 | एँपल |
| <input type="checkbox"/> | 3 | नोकिया |
| <input type="checkbox"/> | 4 | फेसबुक |

**Q.34**

. इंटरनेटवरील माहिती शोधण्याच्या प्रक्रियेला _____ असे नाव आहे

Options :

| | | |
|-------------------------------------|---|---------------|
| <input checked="" type="checkbox"/> | 1 | सर्च इंजिन |
| <input type="checkbox"/> | 2 | डिरेक्टरी |
| <input type="checkbox"/> | 3 | वेब डिरेक्टरी |
| <input type="checkbox"/> | 4 | डिक्शनरी |

**Q.35**

. कोणतीही व्यक्ती ती भारतीय नागरिक आणि _____ वर्षे पूर्ण वयाची असल्याखेरीज राज्यपाल पदावरील नियुक्तीस पात्र असणार नाही

Options :

| | | |
|-------------------------------------|---|-------------|
| <input type="checkbox"/> | 1 | 25 |
| <input type="checkbox"/> | 2 | 30 |
| <input checked="" type="checkbox"/> | 3 | 35 |
| <input type="checkbox"/> | 4 | यापैकी नाही |

**Q.36**

. गावातील फेरफार उतारा कोणाशी संबंधित आहे ?

Options :

| | | |
|-------------------------------------|---|-------------|
| <input checked="" type="checkbox"/> | 1 | तलाठी |
| <input type="checkbox"/> | 2 | पोलीस पाटील |
| <input type="checkbox"/> | 3 | ग्रामसेवक |
| <input type="checkbox"/> | 4 | सरपंच |

**Q.37**

. न्यूटनचे तीन नियम _____ शी संबंधित आहेत

Options :

| | | |
|-------------------------------------|---|----------------|
| <input type="checkbox"/> | 1 | गुरुत्वाकर्षण |
| <input type="checkbox"/> | 2 | सापेक्षता |
| <input type="checkbox"/> | 3 | ऊर्जा परिवर्तन |
| <input checked="" type="checkbox"/> | 4 | गती |

**Q.38**

. बिल गेटस् हे नाव कोणत्या संगणक प्रणालीशी जोडलेले आहे ?

Options :

| | | |
|-------------------------------------|---|----------|
| <input checked="" type="checkbox"/> | 1 | विंडोज |
| <input type="checkbox"/> | 2 | लिनक्स |
| <input type="checkbox"/> | 3 | अंड्रॉइड |
| <input type="checkbox"/> | 4 | सिम्बियन |

**Q.39**

. भारताने क्रिकेट विश्वचषक सामन्यात सर्वाधिक 413 धावा कोणत्या संघाविरुद्ध खेळताना नोंदवल्या आहेत ?

Options :

| | | |
|-------------------------------------|---|---------|
| <input checked="" type="checkbox"/> | 1 | बर्मुडा |
|-------------------------------------|---|---------|


| | | |
|--|---|------------|
| | 2 | स्कॉटलंड |
| | 3 | झिम्बाब्वे |
| | 4 | केनिया |



Q.40

. रेमन मॅगसेसे पुरस्काराने सन्मानित झालेले पहिले भारतीय कोण होते ?

Options :

| | | |
|-----------------------------------------------------------------------------------|---|--------------|
| | 1 | किरण बेदी |
| | 2 | सी.डी.देशमुख |
| | 3 | दीप जोशी |
|  | 4 | विनोबा भावे |



Q.41

. लोकसभेत 'शून्य प्रहर ' केव्हा सुरु होतो ?

Options :


| | | |
|-----------------------------------------------------------------------------------|---|---------------------------------------|
| | 1 | सकाळी 11 वाजता |
|  | 2 | दुपारी 12 वाजता |
| | 3 | निश्चित अशी वेळ नसते |
| | 4 | दिवसभराचे कामकाज सुरुहोताना पहिला तास |



Q.42

. 'सरहद्द गांधी' हे बिरूद कोणाचा यथार्थ सन्मान करते ?

Options :


| | | |
|-------------------------------------------------------------------------------------|---|-------------------------|
| | 1 | मौलाना अब्दुल कलाम आझाद |
| | 2 | बॅरीस्टर जीना |
|  | 3 | खान अब्दुल गफारखान |
| | 4 | महंमद इक्बाल |



Q.43

. सूर्यग्रहण होते जेव्हा _____.

Options :


| | | |
|-------------------------------------------------------------------------------------|---|------------------------------------------------|
| | 1 | पृथ्वी ही सूर्य आणि चंद्र यांच्या दरम्यान येते |
|  | 2 | चंद्र हा सूर्य आणि पृथ्वी यांच्या दरम्यान येतो |
| | 3 | सूर्य हा पृथ्वी आणि चंद्र यांच्या दरम्यान येतो |
| | 4 | . वरीलपैकी कोणतेही कारण योग्य नाही |



Q.44

.....या आंतरखंडीय बलेस्तिक मिसाईलची यशस्वी चाचणी घेतल्याने भारत पाच शक्तिशाली देशांच्या रांगेत आला आहे ?

Options :


| | | |
|-------------------------------------------------------------------------------------|---|-------------|
|  | 1 | अग्नी -5 |
| | 2 | अंतरिक्ष -2 |
| | 3 | पृथ्वी -3 |
| | 4 | अग्नी-2 |



Q.45

.....मध्ये लोह मुबलक प्रमाणात आढळते.

Options :

| | | |
|-------------------------------------------------------------------------------------|---|--------------------|
| | 1 | दूध |
| | 2 | अंडी |
|  | 3 | हिरव्या पालेभाज्या |
| | 4 | द्विदल धान्ये |

**Q.46**

येथील विमानतळास स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे नाव देण्यात आले आहे

Options :

| | | |
|-------------------------------------|---|--------------|
| <input type="checkbox"/> | 1 | नाशिक |
| <input type="checkbox"/> | 2 | रत्नागिरी |
| <input type="checkbox"/> | 3 | औरंगाबाद |
| <input checked="" type="checkbox"/> | 4 | पोर्ट ब्लेअर |

**Q.47**

2008 मध्ये भारत रत्न पुरस्काराने यांना सन्मानित केले गेले.

Options :

| | | |
|-------------------------------------|---|--------------------|
| <input checked="" type="checkbox"/> | 1 | पंडित भीमसेन जोशी |
| <input type="checkbox"/> | 2 | उस्ताद झाकीर हुसेन |
| <input type="checkbox"/> | 3 | पंडित रविशंकर |
| <input type="checkbox"/> | 4 | सचिन तेंडुलकर |

**Q.48**

2011 च्या आय.सी.सी.वर्ल्ड कप मध्ये मालिकावीराचा बहुमान _____हया खेळाडूस मिळाला.

Options :

| | | |
|-------------------------------------|---|------------------|
| <input type="checkbox"/> | 1 | दिलशान तिलकरत्ने |
| <input checked="" type="checkbox"/> | 2 | युवराजसिंग |
| <input type="checkbox"/> | 3 | महेंद्रसिंग धोनी |
| <input type="checkbox"/> | 4 | शाहीद आफ्रिदी |

**Q.49**

2012-13 ह्या वर्षाचा महाराष्ट्राच्या विधानसभेत राज्याचा अर्थसंकल्प कोणी मांडला?

Options :

| | | |
|-------------------------------------|---|------------------------|
| <input checked="" type="checkbox"/> | 1 | श्री. अजित पवार |
| <input type="checkbox"/> | 2 | श्री. हर्षवर्धन देशमुख |
| <input type="checkbox"/> | 3 | श्री. सुनिल तटकरे |
| <input type="checkbox"/> | 4 | श्री.पृथ्वीराज चव्हाण |

**Q.50**

RTI Act 2005 नुसार खालीलपैकी कोण माहितीची मागणी करू शकते?

Options :

| | | |
|-------------------------------------|---|------------------|
| <input checked="" type="checkbox"/> | 1 | कोणतीही व्यक्ती |
| <input type="checkbox"/> | 2 | सेवाभावी संस्था |
| <input type="checkbox"/> | 3 | . खाजगी संस्था |
| <input type="checkbox"/> | 4 | निमसरकारी संस्था |

**Q.51**खलील वाक्यातील उभयान्वयी अव्यय कोणते ?
'तो गैरहजर राहिला यास्तव त्याची निवड झाली नाही '**Options :**

| | | |
|-------------------------------------|---|-----------|
| <input checked="" type="checkbox"/> | 1 | यास्तव |
| <input type="checkbox"/> | 2 | राहिला |
| <input type="checkbox"/> | 3 | त्याची |
| <input type="checkbox"/> | 4 | झाली नाही |

**Q.52**

खालील पर्यायांपैकी सामान्य नाम कोणते?

Options :

| | | |
|-------------------------------------|---|-------|
| <input checked="" type="checkbox"/> | 1 | रस्ता |
|-------------------------------------|---|-------|


| | | |
|--|---|--------|
| | 2 | भारत |
| | 3 | हिमालय |
| | 4 | गंगा |



Q.53

खालील वाक्यातील विशेषनाम ओळखा .

Options :


| | | |
|-----------------------------------------------------------------------------------|---|-----------|
| | 1 | वृत्तपत्र |
| | 2 | पुस्तक |
| | 3 | सायकल |
|  | 4 | नर्मदा |



Q.54

खालील संयुक्त वाक्य कोणत्या प्रकारचे आहे?
'सगळे काही त्याला माहित आहे,पण लक्षात कोण घेतो?'

Options :


| | | |
|-----------------------------------------------------------------------------------|---|---------------|
|  | 1 | न्यूनत्व बोधक |
| | 2 | परिणाम बोधक |
| | 3 | विगल्प बोधक |
| | 4 | समुच्चय बोधक |



Q.55

खालीलपैकी कोणता प्रकार व्याकरण शास्त्रातील संधी नव्हे ?

Options :


| | | |
|-------------------------------------------------------------------------------------|---|------------|
| | 1 | विसर्गसंधी |
|  | 2 | नामीसंधी |
| | 3 | स्वरसंधी |
| | 4 | व्यंजनसंधी |



Q.56

खालीलपैकी कोणता शब्द विशेषण नाही?

Options :


| | | |
|-------------------------------------------------------------------------------------|---|-----------|
| | 1 | निस्तेज |
| | 2 | निर्धास्त |
|  | 3 | निरोप |
| | 4 | निराश |



Q.57

खालीलपैकी योग्य 'उद्गारवाचक' वाक्य ओळखा.

Options :


| | | |
|-------------------------------------------------------------------------------------|---|-------------------------------|
| | 1 | केवढा मोठा साप आहे |
| | 2 | साप खूप मोठा आहे का ? |
| | 3 | केवढा मोठा साप आहे नाही ! |
|  | 4 | अरे बापरे ! केवढा मोठा साप..! |



Q.58

गंभीर या शब्दाचे भाववाचक नाम कोणते होईल?

Options :

| | | |
|-------------------------------------------------------------------------------------|---|----------|
| | 1 | गंभीरता |
| | 2 | गंभीरपणा |
|  | 3 | गांभीर्य |
| | 4 | जडत्व |

**Q.59**

दोन व्यंजन एकत्र येतात तेव्हा त्याला काय म्हणतात ?

Options :

1

संयुक्त व्यंजन

2

जोडाक्षर

3

कठोरवण

4

स्वरादी

**Q.60**

'न्यायाधीश्याकडून आरोपीला दंड ठोठावला गेला -करता ओळखा

Options :

1

आरोपी

2

दंड



3

न्यायाधीश

4

यापैकी नाही

**Q.61**

पर्यायी उत्तरांत धातुसाधित शब्दांतील गटाबाहेरील शब्द कोणता ?

Options :

1

वेडा

2

ठेवा

3

ठेचा



4

सुका

**Q.62**पुढील वाक्यातील क्रियापदाचा अर्थ ओळखा.
'कृपया आपण लवकर उत्तर पाठवावे'**Options :**

1

आज्ञार्थ



2

विद्यर्थ

3

संकेतार्थ

4

स्वार्थ

**Q.63**

पुढील शब्द समूहाचा अर्थ स्पष्ट करा .'क्षमा करण्याची वृत्ती असणारा'

Options :

1

क्षमता

2

क्षम्य



3

क्षमाशील

4

क्षेमकुशल

**Q.64**

पोलिसांची पंधरवड्यातून एकदा भरणारी बैठक असते .म्हणजे हि बैठकअसते.

Options :

1

दैनिक

2

साप्ताहिक



3

पाक्षिक

4

मासिक

**Q.65**

भाषा म्हणजे.....

Options :

1

बोलणे

| | | |
|-------------------------------------|---|----------------------------|
| <input checked="" type="checkbox"/> | 2 | विचार व्यक्त करण्याचे साधन |
| | 3 | लिहिणे |
| | 4 | संभाषणाची कला |

| | | |
|--------------------------|-------------|----------------------------------------------------------------------|
| <input type="checkbox"/> | Q.66 | 'मरावे परी कीर्तिरूपे उरावे' या वाक्यातील उभयान्वयी अव्यय कोणते ? |
|--------------------------|-------------|----------------------------------------------------------------------|

Options :

| | | |
|-------------------------------------|---|--------|
| | 1 | कीर्ति |
| | 2 | रूपे |
| <input checked="" type="checkbox"/> | 3 | परी |
| | 4 | उरावे |

| | | |
|--------------------------|-------------|--------------------------------|
| <input type="checkbox"/> | Q.67 | योग्य जोडाक्षरयुक्त शब्द ओळखा. |
|--------------------------|-------------|--------------------------------|

Options :

| | | |
|-------------------------------------|---|-------|
| | 1 | पंती |
| | 2 | पम्ती |
| <input checked="" type="checkbox"/> | 3 | पत्नी |
| | 4 | पनती |

| | | |
|--------------------------|-------------|-----------------------------------------|
| <input type="checkbox"/> | Q.68 | 'लगीनघाई' शब्दसमूहास योग्य शब्द निवडा ? |
|--------------------------|-------------|-----------------------------------------|

Options :

| | | |
|-------------------------------------|---|--------|
| <input checked="" type="checkbox"/> | 1 | धावपळ |
| | 2 | गोंधळ |
| | 3 | फटाफट |
| | 4 | शांतता |

| | | |
|--------------------------|-------------|-----------------------------|
| <input type="checkbox"/> | Q.69 | लिंगाचे मुख्य प्रकार किती ? |
|--------------------------|-------------|-----------------------------|

Options :

| | | |
|-------------------------------------|---|-----|
| <input checked="" type="checkbox"/> | 1 | दोन |
| <input checked="" type="checkbox"/> | 2 | तीन |
| | 3 | चार |
| | 4 | पाच |

| | | |
|--------------------------|-------------|-------------------------------------------------------------|
| <input type="checkbox"/> | Q.70 | 'विदुषी' हे खालीलपैकी कोणत्या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप आहे ? |
|--------------------------|-------------|-------------------------------------------------------------|

Options :

| | | |
|-------------------------------------|---|-----------|
| | 1 | विदुषक |
| | 2 | मूर्ख |
| <input checked="" type="checkbox"/> | 3 | विद्वान |
| | 4 | आयुष्यवान |

| | | |
|--------------------------|-------------|-------------------------------|
| <input type="checkbox"/> | Q.71 | शब्दाचा प्रकार ओळखा 'सौंदर्य' |
|--------------------------|-------------|-------------------------------|

Options :

| | | |
|-------------------------------------|---|--------------|
| <input checked="" type="checkbox"/> | 1 | भाववाचक नाम |
| | 2 | सर्वनाम |
| | 3 | क्रियापद |
| | 4 | क्रियाविशेषण |

**Q.72**

'शिपाई शूर होता ' या वाक्याती 'शूर' हा शब्दआहे?

Options :

| | | |
|--|---|---------|
| | 1 | सर्वनाम |
| | 2 | नाम |
| | 3 | अव्यय |
| | 4 | विशेषण |

**Q.73**समर्पक शब्दाच्या सहायाने पुढील शब्द पूर्ण करा .
अन्यायाचाकरता करता तो अमर झाला .**Options :**

| | | |
|--|---|----------|
| | 1 | अंगीकार |
| | 2 | स्वीकार |
| | 3 | तिरस्कार |
| | 4 | प्रतिकार |

**Q.74**

समानार्थी नसलेला शब्द सांगा.

Options :

| | | |
|--|---|-------|
| | 1 | थाट |
| | 2 | वाट |
| | 3 | पथ |
| | 4 | मार्ग |

**Q.75**

सर्वनामाचे मुख्य प्रकार किती?

Options :

| | | |
|--|---|-----|
| | 1 | पाच |
| | 2 | सहा |
| | 3 | आठ |
| | 4 | नऊ |

**Q.76**

0.06 , 0.12 , 0.24 चा लसावी किती ?

Options :

| | | |
|--|---|-------|
| | 1 | 0.24 |
| | 2 | 0.12 |
| | 3 | 24 |
| | 4 | 0.024 |

**Q.77**

1, 2, 3, 4 हे अंक प्रत्येक चार अंकी संख्येत एकदाच वापर करून येणाऱ्या जास्तीत जास्त चार अंकी संख्या किती ?

Options :

| | | |
|--|---|----|
| | 1 | 16 |
| | 2 | 24 |
| | 3 | 18 |
| | 4 | 22 |

**Q.78**

१० माणसे १० मासे १० तासात खातात. तर ५ माणसे ५ मासे किती तासात खातील ?

Options :

| | | |
|--|---|---|
| | 1 | १ |
|--|---|---|

| | | |
|-------------------------------------|---|----|
| <input checked="" type="checkbox"/> | 2 | ५ |
| | 3 | १० |
| | 4 | ५० |



Q.79

१० माणसे किवां १२ स्त्रिया एक काम १० दिवसात पुर्ण करतात. जर १५ माणसे व ६ स्त्रिया एकत्रितपणे काम केल्यास ते काम किती दिवसात संपवतील?

Options :

| | | |
|-------------------------------------|---|----|
| | 1 | १० |
| | 2 | ८ |
| | 3 | ६ |
| <input checked="" type="checkbox"/> | 4 | ५ |



Q.80

१५ माणसे किवां २१ मुले एक काम १० दिवसात पुर्ण करतात. जर ५ माणसे व ७ मुले एकत्रित पणे काम केल्यास ते काम किती दिवसात संपवतील?

Options :

| | | |
|-------------------------------------|---|----|
| | 1 | १० |
| <input checked="" type="checkbox"/> | 2 | १५ |
| | 3 | ५ |
| | 4 | २० |



Q.81

१७० मी. लांबीची एक आगगाडी १८० मी.लांबीचा एक पूल ७ सेकंदात ओलांडतो. तर त्या चा वेग किती मी/सेकंद असेल ?

Options :

| | | |
|-------------------------------------|---|-----|
| <input checked="" type="checkbox"/> | 1 | ५० |
| | 2 | ६० |
| | 3 | १२० |
| | 4 | १८० |



Q.82

२,८०० रु. मुद्दलाचे २ वर्षांचे सरळव्याज ८४० रु.झाले तर व्याजाचा द .सा .द .शे .दर काय असावा ?

Options :

| | | |
|-------------------------------------|---|----|
| <input checked="" type="checkbox"/> | 1 | 15 |
| | 2 | 12 |
| | 3 | 16 |
| | 4 | 10 |



Q.83

२० मजूर रोज १४ तास काम करून एक एक काम ५ दिवसात संपवितात तर १४ मजूर रोज १० तास काम करून ते काम किती दिवसात संपवतील?

Options :

| | | |
|-------------------------------------|---|----|
| | 1 | १५ |
| | 2 | १८ |
| | 3 | १२ |
| <input checked="" type="checkbox"/> | 4 | १० |



Q.84

200 पूर्वी येणारी 25 वी विषम संख्या कोणती ?

Options :

| | | |
|-------------------------------------|---|-----|
| | 1 | 141 |
| | 2 | 145 |
| | 3 | 149 |
| <input checked="" type="checkbox"/> | 4 | 151 |

**Q.85**

२५० मी. लांबीची एक आगगाडी २५ किमी/तास या वेगाने पर्वार करताना एका व्यक्तीस किती वेळात ओलांडेल?

Options :

| | | |
|-------------------------------------|---|----------|
| <input type="checkbox"/> | 1 | १० सेकंद |
| <input checked="" type="checkbox"/> | 2 | ९सेकंद |
| <input type="checkbox"/> | 3 | ६सेकंद |
| <input type="checkbox"/> | 4 | १२सेकंद |

**Q.86**

48,60 चा मसावी किती ?

Options :

| | | |
|-------------------------------------|---|----|
| <input type="checkbox"/> | 1 | 8 |
| <input type="checkbox"/> | 2 | 10 |
| <input checked="" type="checkbox"/> | 3 | 12 |
| <input type="checkbox"/> | 4 | 16 |

**Q.87**

50 प्रश्न असलेल्या एका गणिताच्या परीक्षेत बरोबर उत्तरला ४ गुण दिले जातात 'व चुकीच्या उत्तरला ३ गुण कापले जातात. उन्तीने सर्व प्रश्न सोडविले. तिला या परीक्षेत 144 गुण मिळाले. तर तिने किती प्रश्न बरोबर सोडविले?

Options :

| | | |
|-------------------------------------|---|----|
| <input type="checkbox"/> | 1 | ३६ |
| <input checked="" type="checkbox"/> | 2 | 42 |
| <input type="checkbox"/> | 3 | ४४ |
| <input type="checkbox"/> | 4 | ३८ |

**Q.88**

500 चे 50% =x चे 25 % तर x = ?

Options :

| | | |
|-------------------------------------|---|------|
| <input checked="" type="checkbox"/> | 1 | 1000 |
| <input type="checkbox"/> | 2 | 1200 |
| <input type="checkbox"/> | 3 | 1500 |
| <input type="checkbox"/> | 4 | 2000 |

**Q.89**

५७५ रु किमतीची एक वस्तू ६०९.५० रुपयास विकली तर शे. नफा किती झाला ?

Options :

| | | |
|-------------------------------------|---|---|
| <input type="checkbox"/> | 1 | ४ |
| <input type="checkbox"/> | 2 | ५ |
| <input checked="" type="checkbox"/> | 3 | ६ |
| <input type="checkbox"/> | 4 | ७ |

**Q.90**

६० विद्यार्थी असलेल्या वर्गात ३ विद्यार्थी गैरहजर आहेत;तर वर्गात हजर असलेल्या मुलांचे शेकडा प्रमाण काय?

Options :

| | | |
|-------------------------------------|---|-------|
| <input checked="" type="checkbox"/> | 1 | शे.९५ |
| <input type="checkbox"/> | 2 | शे.९५ |
| <input type="checkbox"/> | 3 | शे.८७ |
| <input type="checkbox"/> | 4 | शे.८४ |

**Q.91**

६८४*२ या संख्येस ८ ने निःशेष भाग जात असल्यास* च्या जागी कोणता अंक असेल?

Options :

| | | |
|--------------------------|---|-------|
| <input type="checkbox"/> | 1 | ५६७६८ |
|--------------------------|---|-------|

| | | |
|---|---|-------|
| | 2 | ३८९७२ |
| ✓ | 3 | ४५८७६ |
| | 4 | ८९२३४ |



Q.92

7 लोकांचे सरासरी उत्पन्न 1200 रुपये असून दुसऱ्या 3 लोकांचे सरासरी उत्पन्न 1500 रु.आहे तर एकूण लोकांचे सरासरी उत्पन्न किती ?

Options :

| | | |
|---|---|------|
| | 1 | 1080 |
| | 2 | 1170 |
| ✓ | 3 | 1290 |
| | 4 | 1350 |



Q.93

75 नंतर येणारी 100 वी सम संख्या कोणती ?

Options :

| | | |
|---|---|-----|
| | 1 | 270 |
| | 2 | 272 |
| ✓ | 3 | 275 |
| | 4 | 277 |



Q.94

८ क्रमवार नैसर्गिक संख्यांची बेरीज ११६ आहे तर मोठी संख्या कोणती ?

Options :

| | | |
|---|---|----|
| ✓ | 1 | ११ |
| | 2 | १२ |
| | 3 | १३ |
| | 4 | १४ |



Q.95

A, B व C ला एक काम करण्यास अनुक्रमे १०, १२ व १५ तास लागतात. तर तिघे मिळून एकत्रितपणे ते काम किती तासात पूर्ण करतील?

Options :

| | | |
|---|---|---|
| | 1 | ९ |
| | 2 | ६ |
| | 3 | ४ |
| ✓ | 4 | ८ |



Q.96

अनिकेतने सचिनला एक वस्तू १०% नफ्याने विकली .नंतर सचिनने ती वस्तू कपिलला १०% नफ्याने विकली जर कपिलने १२१० रु दिली असतील तर त्या वस्तूची मूळ किंमत किती?

Options :

| | | |
|---|---|------|
| ✓ | 1 | १००० |
| | 2 | ११०० |
| | 3 | ९०० |
| | 4 | १२०० |







Q.97

अभयने आपली सायकल अमितला ८% नफ्याने विकली जर त्याने १२ % नफ्याने विकली असती तर त्याला ३६ रु जास्त मिळाले असते तर त्या सायकलची मूळ किंमत किती ?

Options :

| | | |
|--|---|-----|
| | 1 | ४०० |
| | 2 | ६०० |
| | 3 | ८०० |

| | | |
|-----------------------------------------------------------------------------------|--------------|--------------------------------------------------------------------------------------------------|
|  | 4 | ९०० |
| <input type="checkbox"/> | Q.98 | एक कागद छापण्यासाठी १ मिनिट १५ सेकंद वेळ लागला;तर ३ तासांत किती कागद छापून होतील? |
| Options : | | |
| | 1 | 112 |
| | 2 | 120 |
| | 3 | 140 |
|  | 4 | 144 |
| <input type="checkbox"/> | Q.99 | एक संख्या 40%नी वाढविल्यामुळे 560 होते तर ति संख्या कोणती ? |
| Options : | | |
|  | 1 | 400 |
| | 2 | 300 |
| | 3 | 200 |
| | 4 | 100 |
| <input type="checkbox"/> | Q.100 | एक संख्या चारने वाढविल्यास तो 12, 18, 32, आणि 40 या संख्यांचा ल. स. वि. आहे तर ती संख्या कोणती ? |
| Options : | | |
| | 1 | 956 |
| | 2 | 964 |
|  | 3 | 1436 |
| | 4 | 484 |